

दानुपिन्व (2. दानु + पि<sup>०</sup>) adj. *tropfenschwellend*; s. d. vor. Art. u. vgl. RV. 1, 54, 7.

दानुमत् (von 2. दानु) adj. *tropfbar, träufelnd*: त्वमपामपिधानोवृषोरपा-  
धारयः पर्वति दानुमद्सु RV. 4, 81, 4. वृषिद्योवा रीत्यपिषस्पती दानुमत्याः  
Mitra-Varuṇa 5, 68, 5.

दानोक्तम् (2. दान + ओक्तम्) adj. *am Opfermahl Behagen findend*, von  
Indra RV. 1, 61, 5.

1. दात्त 1) (von 1. दम्) partic. *gezähmt* und m. *ein gezähmter Stier* s.  
u. 1. दम्. — 2) adj. *freigebig* (etwa von 1. दा?) Uṅādis. im Sāmśhiptas.  
ÇKDr. — 3) m. a) N. einer Pflanze, = दमनक Rāśan. im ÇKDr. = व-  
उ = वट *Ficus indica* Nieh. Pr. — b) N. pr. eines Sohnes des Bṛhīma,  
Königs von Vidarbha, N. 1, 9. pl. N. einer Schule des AV. Ind. St. 3,  
278. Müller, SL. 374, N. 4. — 4) f. आ N. pr. einer Apsaras MBh.  
13, 1425.

2. दात्त (von दत्त) adj. 1) *elfenbeinern* MBh. 5, 1795. 12, 1446. R. 5, 12,  
21. 6, 106, 24. Suçr. 2, 49, 3. — 2) *von einem Manne Namens Danta an-  
gelegt oder durch einen Zahn hervorgebracht*, von einer Cisterne, parox.,  
wenn dieselbe am nördlichen, oxyt., wenn sie am südlichen Ufer der  
Vipāç gelegen ist, P. 4, 2, 74, Sch.

दात्ति (von 1. दम्) f. *Selbstbezügung* AK. 3, 3, 3.

दात्तिक (von दत्त) adj. *elfenbeinern* R. 3, 61, 13.

दापक in अग्निदापक R. 2, 75, 32 fehlerhaft für दायक.

दापन (vom caus. von 1. दा) n. *das wiedergeben* —, *bezahlen-Lassen*:  
अर्थ<sup>०</sup> AK. 3, 4, 18, 121.

दापनीय (wie eben) adj. 1) *der zu geben* —, *zuzahlen angehalten werden  
muss*, mit dem acc. Kull. zu M. 8, 59. 213. — 2) *zu verschaffen, auszu-  
wirken*: स्वामिनः सकाशादभयदक्षिणा दापनीया Pañkat. 25, 12.

दापयितव्य (wie eben) adj. *der zu zahlen angehalten werden muss*  
MEGH. bei Kull. zu M. 8, 49.

दाप्य (wie eben) adj. dass.: तौ नृपेण क्षधर्मज्ञौ दाप्यौ तद्विगुणं दमम्  
M. 8, 59. 108. 176. 184. 191. 213. 257. 273. 275. 287. 320. 363. 368 u. s. w.  
Jāś. 2, 20. 181. दाप्यो धनिनामधर्मिकः 41. भाण्डपूर्पानि यानानि तार्य  
दाप्यानि सारतः 405. 404.

दामी adj. f. in folg. Stelle: तौ (गायत्री) व्यंक्ष्यन्त विश्वकर्मव्रित्तिं देवा  
दामीत्यसुराः TS. 2, 4, 3, 1. Viell. *Jmd Etwas anhabend, anthwend* (von दम्).

दाम्य partic. fut. pass. von दम् P. 3, 1, 124. Vārt. 3. Vop. 26, 12. अ-  
दाम्य (s. auch bes.) *nicht zu stören, nicht zu hemmen*: <sup>०</sup>नियम Bṛāg. P.  
4, 23, 4.

दाम 1) n. = 4. दामन् *Band* u. s. w. am Ende eines comp.: स्रग्दामैरि-  
व चित्रिता MBh. 6, 2447. सातानमाल्यदामं च तैरेव कुसुमैः कृतम् HARIV.  
8241. गृहीतमाल्यदामां ताम् MBh. 5, 4027. — 2) f. दामी dass. Uṅādis. zu  
Uṅādis. 4, 144. BHAR. zu AK. ÇKDr. उतो न्वस्य यन्मृदश्रीव्योर्जनं बृ-  
हत् । दामा रथस्य ददशे RV. 8, 61, 6. — Vgl. उहाम.

दामकण्ठ (4. दामन् + क<sup>०</sup>) adj. *einen Strick am Halse habend*; m.  
N. pr. eines Mannes, pl. *seine Nachkommen* gaṇa उपकादि zu P. 2, 4, 69.

दामग्रन्थि (4. दामन् + ग्र<sup>०</sup>) m. ein angenommener Name des Nakula  
MBh. 4, 1020; vgl. ग्रन्थिक.

दामचन्द्र (4. दामन् + च<sup>०</sup>) m. N. pr. eines Mannes MBh. 7, 7009.

दामचरित oder श्रीदाम<sup>०</sup> n. *die Thaten des Çrī dāma(n?)*, Titel eines  
Schauspiels, Verz. d. Oxf. H. No. 273. <sup>०</sup>चरित्र Wilson, Th. of the Hindus,  
II, 404. fgg.

दामजातश्री (4. दामन् - जात + श्री) m. N. pr. eines Fürsten (auf Mün-  
zen) LIA. II, 758, N.

1. दामैन् (von 1. दा) m. *Geber*: रायो दामा मन्तीनाम् RV. 6, 44, 2. अग्नि  
8, 23, 2.

2. दामन् (wie eben) n. *das Geben, Gabe*: इन्द्रः स दामने कृत श्रोत्रिष्ठः स  
मदै क्तिः RV. 8, 32, 8. स आ गमदिन्द्रो यो वसून्तो चिकैतदात्तुं दामनो र-  
यीणाम् (gen. abhängig von चिकैतत्) 5, 36, 1. — Vgl. अ<sup>०</sup>, सु<sup>०</sup>.

3. दामैन् (von 3. दा; vgl. 1. दात्र, 2. दान) m. oder f. *das Zugetheilte,  
Anteil*: आदिदामानं सवितर्व्यूषे ऽनूचीना जीविता मानुषेभ्यः RV. 4,  
54, 2. नाहं दामानं मधवा नि यंसन्नि सुन्वते वरुति भूरि वामम् 10, 42, 8. न  
ते दामानं अदमे 8, 21, 16.

4. दामन् (von 4. दा) f. (dieses nicht zu belegen) und n. P. 4, 1, 11, Sch.  
Uṅādis. zu Uṅādis. 4, 144. TRIK. 3, 3, 20. 1) *Band, Fessel, Schnur*, f. n. AK.  
2, 9, 74. n. H. 1274. RV. 1, 56, 3. यद्वाजिनो दामं संदानमर्वतः 162, 8. दामैव  
वत्सादि मुमग्ध्यंहेः 2, 28, 7. 7, 86, 5. AV. 6, 63, 1. 103, 2. 7, 83, 1. 2. TS. 2,  
4, 13, 1. वाल<sup>०</sup> ÇAT. Br. 5, 3, 4, 10. KĀTJ. ÇR. 15, 3, 30. ÇAT. Br. 14, 5, 2, 2.  
KĀTJ. ÇR. 22, 4, 21. दामनूषाणि वासोसि 20. Pañkat. Br. in Ind. St. 1, 33.  
LĀTJ. 8, 6, 20. दृढेन दाम्ना बद्धा MBh. 1, 6678. दाम्नः (der gen. von वश ab-  
hängig) स्रग्दास्य वशवर्तिनः 12, 3479. वत्सानां रोपितैः कीलैर्दामभिश्च  
विभूषितम् (गोत्रज्ञम्) HARIV. 3394. Bṛāg. P. 1, 8, 31. 4, 11, 27. 5, 1, 14. 6,  
3, 13. काञ्चनानि च दामानि MBh. 6, 5510. 13, 834. HARIV. 13114. मोखला-  
दामभिः Gürtelschnüre R. 2, 78, 7. विमुक्तात्तमदामभूषणा Gürtel R. GOBR.  
2, 8, 60. दामनीदामभरिः HARIV. 3529 (vgl. दामनीपाशपाशितैः 3536). मु-  
क्ता<sup>०</sup> Perlenschnur 5184. 9460. Bṛāg. P. 1, 10, 17. 4, 9, 55. दामभिर्वरमा-  
त्यानाम् Blumenguirlanden R. GOBR. 2, 12, 31. 5, 14, 3. माल्य<sup>०</sup> MBh. 1,  
2354. 6962. माला<sup>०</sup> R. 2, 33, 2. स्रग्दामन् MBh. 1, 5974. पुष्प<sup>०</sup> Blumen-  
guirlande HARIV. 7690. चम्पक<sup>०</sup> MBh. 15, 668. 7, 9342. VIKR. 6. KĀURAP.  
1. PRAB. 40, 5. Bṛāg. P. 3, 16, 20. तोरपोर्धे तु मङ्गल्यं दाम चन्दनमालिका  
Laubgewinde H. 1008. शिखा<sup>०</sup> ein auf dem Kopfe getragener Kranz  
MEGH. 89. Uneig.: विद्युद्दाम्ना MĀLAV. 36. MEGH. 28. उहामयुतिदामभि-  
स्तडिदिव प्रयोतयती दिशः PRAB. 116, 1. Am Ende eines adj. comp.:  
वागीशतल्यामुरुदामि बद्धाः Bṛāg. P. 7, 3, 31. अलघुविलम्बिपिच्छदाम्नः  
(acc. pl.; nach dem Schol. दामन् = स्रग्) ÇIC. 4, 50. nach einem voran-  
geh. Zahlwort f. ई P. 4, 1, 27. Vop. 4, 14. Am Ende von Personennamen  
Z. f. d. K. d. M. III, 162; vgl. आशा<sup>०</sup>. — 2) *eine bes. Art von Verband*  
(a large bandage to support parts Wise) Suçr. 1, 63, 17. 20. — 3) *eine  
best. Constellation* VARĀH. BRH. 12, 10. 18. LAGHUG. 10, 11. — Vgl. दाम.

दामन (von दमन) adj. *zu der Artemisia in Beziehung stehend*: <sup>०</sup>पर्वन्  
n. *der 14te Tag in der lichten Hälfte des Kaitra, ein Festtag, an dem  
Artemisia-Blumen gebrochen werden*, ÇKDr. nach dem TITAJĀDIT. Nach  
As. Res. III, 277 heissen in dem oben erwähnten Monate der 13te und  
14te Tag: मदनत्रयोदशी und <sup>०</sup>चतुर्दशी und sind dem Liebesgotte (मदन)  
geweiht; hiernach könnte man दामनपर्वन् für ein verlesenes मादनप-  
र्वन् halten, wie auch sonst दमन und मदन mit einander verwechselt  
werden.